

155/LG/SE/AUG/2023/GBSL

August 12, 2023

To, **BSE Limited,** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 **Scrip Code:** <u>509079</u>

To, **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 **Scrip Symbol: <u>GUFICBIO</u>**

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper advertisement of extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith the copies of Newspaper advertisement of extract of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 published today i.e. August 12, 2023 in Business Standard (All Edition in English language) and Mumbai Lakshadeep (Mumbai Edition in Marathi language).

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours truly,

For Gufic Biosciences Limited

Ami Shah Company Secretary & Compliance Officer Membership No. A39579

Encl.: As above

Regd. Off.: 37, First Floor, Kamala Bhavan II, S. Nityanand Road. Andheri (East). Mumbai - 400 069 Corp. Office : SM House, 1st to 4th Floor, 11 Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057. Tel.: (91-22) 6726 1000 Fax : (91-22) 6726 1068 Email : info@guficbio.com, Website: www.guficbio.com Factory: National Highway No. 8, Near GEB Grid, At & PO Kabilpore, Navsari - 396 424, Gujarat, INDIA

ABB India Limited

CIN: L32202KA1949PLC032923 Registered Office: Disha - 3rd Floor, Plot No. 5 & 6, 2nd Stage, Peenya Industrial Area IV, Peenya, Bengaluru - 560 058, Phone: +91 (80) 22949451, 22949150 - 22949153; Fax: +91 (80) 22949148 Website: www.abb.co.in, E-mail: investor.helpdesk@in.abb.com



Extract of unaudited financial results for the guarter and year to date ended June 30, 2023

SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023	Half year ended 30.06.2023	Quarter ended 30.06.2022
1	Total income from operations	2,508.63	4,919.84	2,052.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	393.13	720.98	195.92
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	393.13	720.98	195.92
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	295.81	540.98	147.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	289.10	545.64	139.28
6	Equity Share Capital (Face value per share ₹ 2/- each)	42.38	42.38	42.38
7	Earnings per share (of ₹ 2/- each) (for continuing operations) -			
	1. Basic	13.96	25.53	6.94
	2. Diluted	13.96	25.53	6.94
8	Earnings per share (of ₹ 2/- each) (for disconti⊓ued operations) -			
)	1. Basic	(0.01)	(0.02)	(0.32)
	2. Diluted	(0.01)	(0.02)	(0.32)

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites: www.nseindia.com and www.bseindia.com and company's website: www.abb.co.in

> For ABB India Limited Sd/-

Place : Bengaluru Date : August 11, 2023

Sanieev Sharma Managing Director DIN: 07362344

ऑयल इंडिया लिमिटेड **Oil India Limited**

CIN: L11101AS1959GOl001148 Email: investors@oilindia.in, Website: www.oil-india.com Regd. Office: P.O. Duliajan, Distt. Dibrugarh, Assam – 786 602

NOTICE OF 64[™] ANNUAL GENERAL MEETING & RECORD DATE NOTICE or de ARRIGAL GELERAL MEETING & RECORD DATE NOTICE is hereby given that the 64^a Annual General Meeting ("AGM") of the Members of Oil India Limited ("Company") will be held on Saturday, the 09^a day of September, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated 05^a May, 2020 and subsequent circulars and the latest being. 10/2023, dated 2812 2022

and subsequent circulars and the latest being, 10/2022, dated 28.12.2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, dated 05.01.2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

In compliance with the above mentioned circulars, soft copies of Notice of AGM and Annual Report 2022-23 will be sent to the Members whose email IDs are registered with the Company / Depositories. Members may please note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website https://www.oil-india.com, the websites of the Stock Exchanges viz. i.e. www.bseindia.com [BSE Limited] and www.nse-india.com National Stock Exchange of India Limited) and on the website of NSDL (agency the Annual Report shall be sent on the formal request of the member concerned.

Members can attend/participate in AGM only through VC/OAVM facility. Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013. The Instructions for joining the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM.

The Company is providing E-voting facility (Remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. The Company is also providing the facility of e-voting during the AGM to those members who could not cast their vote(s) through remote e-voting. Detailed procedure for remote e-voting will be set out in the Notice of the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) rs and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL evoting@nsdl.co.in / call on 022-48867000 and 022-24997000 or send a equest to Ms. Pallavi Mhatre – Senior Manager at evoling@nsdt.co.in Closure of Register of Members and Share Transfer Books (Record Date) Pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Registers of Members and Share Transfe Books of the Company will remain closed from 26" August, 2023 to 09" September, 2023 (both days inclusive) to determine entitlement of the members for Final Dividend for the financial year ended March 31, 2023, if approved at the AGM. Final Dividend @ Rs. 5.5/- per share (55% of paid-up share capital) would be paid to those members, whose name appears a) As Beneficial Owners as at the end of working hours on Eriday 25th August 2023 (Record Date) as per the list to be furnished by NSDL/CDSL in respect of shares held in electronic form. b) As Member in the Register of Members of the Company as on Friday, 25th August, 2023, in respect of shares held in physical form. Further, shareholders who are holding shares in physical form are requested to ematerialize their physical shareholdings of shares

FRESHTROP FRUITS LIMITED

CIN: L15400GJ1992PLC018365

Reg. Office: A 603, Shapath N, S. G. Road, Ahmedabad - 380015 Tel: 079 40307050-57, E-mail: info@freshtrop.com, Website: www.freshtrop.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 30TH JUNE, 2023

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER SUTH JUNE, 2023						
				(Rs.in Lakhs)		
		Quarter Ender	ł	Year Ended		
Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023		
	(Unaudited)	(Au dit:ed)	(Unaudit.ed)	(Audited)		
Total income from operations (net)	10,879.73	7,745.75	10,641.66	24,726.79		
Net Profit for the period (before tax and exceptional items)	1,780.07	959.63	130.41	1,096.91		
Net Profit for the period before tax (after exceptional items)	1,780.07	959.63	130.41	1,096.91		
Net Profit for the period after tax (after exceptional items)	1,296.21	687.75	141.48	846.35		
Total Comprehensive Income for the period	1.78	(11.46)	14.78	4.58		
Profit/Loss for the period after comprehensive income	1,297.99	676.29	156.26	850.93		
Equity Share Capital	989.49	989.49	1,068.80	989.49		
Eaming Per Share (OfRs. 10 each) (after extraordinary items)						
Basic:	13.10	6.95	1.32	8.55		
Diluted :	13.10	6.95	1.32	8.55		
Notes:						

Freshtrop

(1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors a theirmeetingheld on 11th August, 2023.

(2) The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 o the CompaniesAct, 2013 read with relevant rules issued thereunder.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on 30.06.2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and also on the Company's website www.freshtrop.com For, Freshtrop Fruits Limited

Place : Ahmedabad Date : 11.08.2023

NANTIONAL INSTITUTE FOR MICRO, SMALL AND MEDIUM ENTERPRISES(ni-msme) ~ SEARCH (An Organization of Ministry of MSME, Govt of India) SEARCH-Socio Economic Alternatives Research and **Resource Community for Humanity** (Implementing Agency for Bapatla Agro and Food Processing Cluster) Registered Regd. Office: # 4-2-16, S.N.P Agraharam, Bapatla-522 101, Andhra Pradesh, India Regional Office: D.No. 6-7-72/A,7/4, Gunfur-522 002, Andhra Pradtesh, India, Mobile: 70137 17747 Email:search.ngo@gmail.com Website:https://www.searchnoo.org NITNo, 1/BapatlaAgro/2023 Date: 12.08.2023 NOTICE INVITING TENDER aled Tenders in prescribed format in two cover system are invited by The Secretary SEARCH, the Implementing Agency of Bapatla Agro and Food Processing Cluster from the reputed Civil Contractors to construct the Work Building at Nanduru Vilage, Ponnur Mandal Guntur District Andhra Pradesh under the Scheme of Fund for Regeneration of Traditiona Industries (SFURTI), Ministry of MSME, Government of India. Eligible contractors may contact the undersigned or download the Tender Document in Website

Sd/- Secretary, SEARCH

https://www.searchngo.orgormailtosearch.ngo@gmail.com

ast date for submission of Tender is 01.09.2023 up to 5.00 PM.

Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist : Hooghly, Pin - 712310. Ref. No.: WBMDC/PUR/23-24/ TENDER-024 Dated-11.08.2023

Mother Dairy Calcutta invites e-tender (2nd Call) for supplying o

"Polystyrene (HIP) Cups for Dahi /Yoghurt" on Annual Rate Contract basis. Please visit www. wbtenders.gov.in and www.motherdairycalcutta.com or details. Last date of uploading of online offer is 28.08.2023 upto

03.00 pm. Chief General Manager

Sd/ Ashok Motiar

Managing Director





CIN: L24100MH1984PLC033519 Regd. Office: 37, First Floor, Kamala Bhavan-II. S. Nityanand Road, Andheri-East, Mumbai-400069. ite - <u>www.gutic.com</u> +email - <u>corporaterelations@guticbio.com</u> +Tel-022 67261000 +Fax - 022 67261067

Extract of Unaudited Financial Re	Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2023							
			Rupees in La	ikhs (Except EPS)				
		For Quarter Er	nded	For Year Ended				
Particulars	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)				
Total income from operations	19,502.02	17,303.58	16,527.63	69,062.08				
Net Profit/ (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	2,804.91	2.393.23	2,828.03	10,672.09				
Net Profit/ (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	2,804.91	2,393.23	2,828.03	10.672.09				
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,062.29	1,810.56	2,105.15	7,970.48				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2,062.29	1,810.03	2,105.15	7,969.95				
Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	969.45	969.45	969.45	969.45				
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-			33,811.37				
Earnings Per Share (of Rs. 1/-each) (for continuing and discontinued Operations)-								
Basic:	2.13	1.87	2.17	8,22				
Diluted:	2.13	1.87	2.17	8.22				
NOTES: a) The above extract of Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, August 11, 2023. The same is available on website of the Company at <u>www.guicc.com</u> and on the website of BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> where shares of the Company are listed.								

b) Previous period/year's figures have been reclassified/regrouped wherever necessary to confirm with the current accounting

d cuthent.	
	By order of the Board of Directors For Gutic Biosciences Limited
Date: August 11, 2023 Place: Mumbai	Sd/- Jayesh P. Choksi Chairman & Managing Director DIN: 00001729

BPL LIMITED Regd. Office: BPL Works, Palakkad - 678 007, Kerala. CIN: L28997KL1963PLC002015 e-mail: investor@bpl.in, URL: www.bpllimited.com, Tel: No.+91 80 25589109						
Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2023						
Standalone			Consolidated			
			Year			Year

TDS on Dividend

Members may note that the Income TaxAct, 1961, as amended by the Finance Act. 2020 mandates that dividends paid of distributed by a Company is taxable e hands of members. The Company shall there fore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the applicable TDS rate, members are requested to submit the relevant documents as per the timelines given in the FAQs on TDS on dividend uploaded on our website.

Web link for FAQs on TDS on Dividend: https://www.oil-india.com/Docume Financial/TDS_Dividends_Invt_Information_FAQ.pdf]

Registration of Emails

In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company/Depository, are requested to please follow the below mentioned instructions to register their e-mail addresses for obtaining Annual Report 2022-23 and login details for e-voting.

1) In case shares are held in physical mode: Investor Service Request Form ISR – 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder by email to investors@oilindia.in.

 In case shares are held in demat mode: Members holding shares in Demat form are requested to register/update their email ids with their espective Depository Participant.

KYCRequirements

As per SEBI circular dated November 3, 2021, and December 14, 2021 outstanding payments will be credited directly to the bank account only if the Investor is KYC Compliant. The Investor Request Forms are available at the website of RTA at https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx and at he Company's website at <u>https://www.oil-india.com/10Investor-services</u>. Aembers holding shares in dematerialised form are requested to submit their KYC documents with your Depository Participant (DP) as per the process advised by your DP.

Members may further note that as per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, it is mandatory for all holders of physical securities in listed entities to update PAN, Address, Email ID. Bank account details (KYC details) and Nomination details of shareholders, who have not updated the same, with the Registra and Share Transfer Agent (RTA). Company's RTA, Kfin Technologies Ltd. will attend all service requests of the shareholders with respect to transmission, dividend. etc., only after updating the above details in the records. If the KYC details are not updated in the folio on or before September 30, 2023, such folios shall be rozen by the RTAwith effect from October 1, 2023, as per the above SEBI circula All shareholders holding shares in physical mode are advised to update the KYC details by submitting required documents to the Company's RTA.

For Oil India Limited Sd/-

Company Secretary ACS 1238

(A.K. Sahoo)

Place : Noida Date : 11.08.2023

	- C -			
Infosys® Navigate your next				
Infosys Limited		1.	Total I	
Corporate Identity Number (CIN): L85110KA1981PLC013115 Regd. Office: Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560100.		2.	Net P (befor Extrac	
Phone: 91 80 2852 0261, Fax: 91 80 2852 0362 investors@infosys.com, www.infosys.com		3.	Net P before Extrac	
NOTICE		4.	Net P after 1 Extrac	
Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)		5.	Total period for th	
holders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and			Comp	

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Interim Dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on November 19, 2023. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: https://www.infosys.com/investors/shareholder-services/Pages/transfer-equity-shares.aspx

In this connection, please note the following:

- 1) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
- 2) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event valid claim is not received on or before **November 10, 2023**, the Company will proceed to transfer the liable dividend and Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Mrs. Shobha Anand, Deputy Vice President at M/s. KFin Technologies Limited Unit: Infosys Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032. Tel: +91-40-67162222 email ID: einward.ris@kfintech.com.

For Infosys Limited

August 11, 2023 Bengaluru, India	-Sd/- A.G.S. Manikantha Company Secretary
 -	

SI.		Quarter	Ended	Year Ended	Quarter	Quarter Ended		
No.	Particulars	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Un audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	1,458.66	1,235.25	6,201.93	1,460.84	1,237.23	6,210.33	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	259.23	124.53	1,316.80	254 81	119.90	1,251.04	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	259.23	124.53	1,316.80	254.81	119.90	1,251.04	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	259.23	124.53	571.67	254.81	119.90	505.91	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (aft.er tax)]	259.23	124.53	7,043.79	254.81	119.90	6,978.02	
6.	Paid up Equity Share Capital	4,897.67	4,894.46	4,897.67	4.897.67	4.894.46	4,897.67	
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve)	18,957.70	11,779.42	18,698.47	18,956.59	11,840.76	18,699.61	
8.	Securities Premium Account	9.64	6.23	9.64	9.64	6.23	9.64	
9.	Networth	23,855.38	16,673.88	23,596.15	37,331.10	30,216.17	37,077.31	
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt.##	17,530.88	17,760.11	17,116.83	17,530.88	17,760.11	17,116.83	
11.	Outstanding Redeemable Preference Shares	16,958.68	16.958.68	16,958.68	16,958.68	16,958.68	16,958.68	
12.	Debt Equity Ratio	0.02	0.05	0.01	0.06	0.07	0.06	
40	*Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -							
13.	1. Basic:	0.53	0.25	14.38	0.52	0.24	14.25	
	2. Diluted:	0.53	0.25	14.38	0.52	0.24	14.25	
14.	Capital Redemption Reserve	5,333.00	5,333.00	5,333.00	5,333,00	5,333.00	5,333.00	
15.	Debenture Redemption Reserve	-		-				
16.	Debt Service Coverage Ratio	18.01	5.24	6.19	17.77	5.13	6.40	
17.	Interest Service Coverage Ratio	15.39	4.18	10.23	15.15	4.07	9.13	

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules, where ver applicable.

Refer SI. No.10 to the financial results above, which indicates the Outstanding Debt position. The amount includes Outstanding Redeemable Preference Shares as per SI. No. 11

Notes: a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites o the Stock Exchanges and of the listed entity. b) For other line items referred in Regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and Bombay Stock Exchange and can be accessed on the URL (www.bseindia.com, www.nseindia.com). c) There is no impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item due to changes in accounting policies to be disclosed by means of a footnote.

	For BPL Limited
	Sd/-
angalore	Ajit G Nambiar
Ith Aug, 2023	Chairman & Managing Director





Ba

111



शनिवार, दि. १२ ऑगस्ट २०२३

प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर व विक्री करू नये - वाशिम जिल्हाधिकारी

वाशिम, दि.११ १९ ऑगस्ट या भारतीय दिनाच्या र-वातंत्र्य दिवशी विद्यार्थी, लहान प्लास्टिकपासून मुले तयार झालेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. दुसऱ्या दिवशी हे इतरत्र फेकून दिले जातात. तथापि, प्लास्टिकपासून तयार झालेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे दिवस बरेच तसेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो टाळण्यासाठी

प्लास्टिकपासून बनलेल्या लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले. कार्यालये. प्रतिष्ठाने, प्राधिकरणे इतर संर-थांनी व वेळी ध्वजारोहणाच्या वापरण्याबाबत ध्वज संहितेमध्ये भारतीय दिलेल्या तरतुदींमध्ये काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास नसलेले उपयुक्त जीर्ण, फाटलेले a झालेले किंवा खराब मैदानावर रस्त्यावर. पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालूका जिल्हास्तरीय निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेकडे सुपूर्द करावेत. अशाप्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तालूका पातळीवर तहसिल व जिल्हा कार्यालय

Place : Mumba

JMD VENTURES LIMITED Regd. Office : Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN : L67190MH2000PLC033180, Email : jmdtele@gmail.com, Website : www.jmdlimited.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023 Rs in Lakhs							
ir. o.	Particulars	Quarter ended 30th June 2023	Quarter ended 30th June 2022	Year Ended 31st March 2023			
		Un-Ai	udited	Audited			
1	Total Income from Operations (Net)	40.30	45.38	569.13			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items	125.53	31.72	297.58			
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items	125.53	31.72	297.58			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items	94.38	25.50	250.27			
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after						
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	94.38	25.50	250.27			
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of						
	Rs 10/- each)	2,885.840	1,442.920	2,885.840			
7	Other Equity			606.729			
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items)						
	of Rs 10/- each (for continuing and discontinued						
	operations)						
i)	a) Basic	0.43	0.18	0.87			
	b) Diluted	0.43	0.18	0.87			

quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEB LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th June 2023 is available on the Company website "www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com. For JMD Ventures Limited

Dhruva Narayan Jha Place : Mumbai Date : August 11, 2023 Managing Director

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED
tegd. Office : 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Mumbai: 400064 CIN : L72900MH1982PLC027146
Email : psitinfra@gmail.com, Website : www.psitinfrastructure.co.in
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	30TH JUNE 2023 Rs in Lakhs							
r. D.	Particulars	Quarter ended 30th June 2023	Quarter ended 30th June 2022	Year Ended 31st March 202				
		Un-Ai	udited	Audited				
1	Total Income from Operations (Net)	-	-	532.30				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items	(8.33)	(7.71)	0.81				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after							
	Exceptional and/or Extraordinary items	(8.33)	(7.71)	0.81				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after							
	Exceptional and/or Extraordinary items	(8.33)	(7.71)	0.60				
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(8.33)	(7.71)	0.60				
6	Paid-up Equity Share Capital							
	(Face Value of Rs 10/- each)	5,376.00	5,376.00	5,376.00				
7	Other Equity			95.71				
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items)							
	of Rs 10/- each (for continuing and discontinued							
	operations)							
)	a) Basic	(0.02)	(0.01)	0.00				
	b) Diluted	(0.02)	(0.01)	0.00				
1 c	tes : The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEB LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th							

June 2023 is available on the Company website "www.psitinfrastructure.co.in" and on the Stoc Exchange website i.e. www.bseindia.com. For PS IT Infrastructure & Services Limited

Kawarlal K. Ojha ate : August 11, 2023 Managing Director

PUBLIC NOTICE

Vebsite: <u>www.l</u>	uharukamediair	nfra.com;	
JLTS FOR TH	E QUARTER		NE 30, 2023 , except EPS)
	Quarter ended	1	Year Ended
30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
(Unaudited)	(Audited) (Refer note 3)	(Unaudited)	(Audited)
36.39	43.22	53.76	193.45
21.35	15.21	25.10	90.26
21.35	15.21	25.10	90.26
16.00	10.58	18.79	66.81
937.20	937.20	937.20	937.20
-	-	-	545.98
0.02*	0.01*	0.02*	0.07
	Vebsite: www.l JLTS FOR TH 30.06.2023 (Unaudited) 36.39 21.35 21.35 21.35 16.00 937.20	Quarter endec 30.06.2023 31.03.2023 (Unaudited) (Audited) (Refer note 3) 36.39 21.35 15.21 21.35 15.21 16.00 10.58 937.20 937.20	Vebsite: www.luharukamediainfra.com; JLTS FOR THE QUARTER ENDED JUN (Rs. in Lakh Quarter ended 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 (Unaudited) (Refer note 3) (Unaudited) (Unaudited) 36.39 43.22 53.76 21.35 15.21 25.10 21.35 15.21 25.10 16.00 10.58 18.79 937.20 937.20 937.20

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

its meeting held on August 11, 2023. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

- filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Company's website www.luharukamediainfra.com and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. a www.bseindia.com. The financial results for the quarter ended 31st March 2023 represent the difference between the audited figures in
- respect of the full financial year and published figures upto the third quarter of the financial year. For and on behalf of the Board of Directors of

धूत इंडस्ट्रिअल फायनाव्स लिमिटेड

सीआयएन : L51900MH1978PLC020725

नोंदणीकृत कार्यालय : ५०४, रहेजा सेंटर, २१४, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

दि. ३०.०६.२०२३३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

वित्तीय निष्कर्षांचा सारांश

Luharuka Media & Infra Limited

Ankur Agrawa

Regd. Off. : 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025.

E LINIALIDITED EINIANICIA

					(रु. लाखांत)
			तिमाहीअखेर		वर्षअखेर
I.	तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३
••		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
,	एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,०१७.०७	१,३८९.७०	६९४.९२	५,२११.६१
ł	कर व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा	શ,५૬શ.७૪	१०६.४४	३३८.८१	૭૪५.૪૪
ş	करपश्चात निव्वळ नफा	958.66	७०१.६९	२५३.०९	१,०१४.१०
5	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	९,१५४.८७	१,६७३.७८	४,८०२.७७	६,२४३.७२
١.	प्रदानित समभाग भांडवल				
	(दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)	६३१.८०	६३१.८०	६३१.८०	६३१.८०
	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)				
	अ) मूलभूत	૧૫.૭૫	११.११	४.०१	१६.०५
	ब) सौम्यीकृत	શ્વ.હવ	११.११	४.०१	શ્દ.૦५

१. दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या वरील अहवालास संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.०८.२०२३ रोजी आयोजित सभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. परिपत्रक क्र. सीआयआर/सीएफडी/ एफएसी/६२/२०१६, दि. ०५.०७.२०१६ अंतर्गत सुधारित केल्यानुसारसेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत वरील अलेखापरीक्षित स्था्यी वित्तीय निष्केषाँचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनरावलोकनकेले आहे

२. सदर वित्तीय निष्कर्ष हे भारतीय लेखा मानके (आयएनडी एएस) नुसार तयार करण्यात आले आहेत. कंपनीने नफा वा तोटा यांच्या ाध्यमातून नि:पक्ष मूल्यावर गुंतवणुकांच्या मूल्यांकनाच्या धोरणाचे पालन केले आहे.

दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाकरिताची लेखापरीक्षित आकडेवारी व संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध पुनरावलोकित वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्यान ताळमेळ दर्शविणारी आहे.

- वैधानिक लेखापरीक्षकांनी वित्तीय निष्कर्षांवरील मर्यादित पुनरावलोकन केलेले आहे व असुधारित मत निष्कर्ष व्यक्त केला आहे.
- कंपनीचा आयएनडी एएस १०८ कामकाज विभागाअंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ट्रेडिंग व अन्य हा नोंदीयोग्य विभाग आहे.
- वरील अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्ष हे कंपनीची वेबसाइटwww.dhootfinance.com वर उपलब्ध आहेत ७. गत तिमाहीकरिताची आकडेवारी ही विद्यमान तिमाहीच्या आकडेवारीशी सुसंगत करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनर्रचित
- करण्यात आली आहे

ठिकाण : मंबर्ड दिनांक : ११.०८.२०२३ संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने (व्यवस्थापकीय संचालक)

Odyssey Corporation Limited Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067

CIN:L67190MH1995PLC085403

Email Id:odyssevcl9999@amail.comTelephone No: 022-26241111

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	ठीवर जिल्हाधिकारी	and 5G, lying being and NARANGI, NARANG	I Bypass Road,	Virar (West), T	Taluka Vasai, D	st: Palghar, Pin N	lo.		IE, 2023	((Rs. In Lacs exc		ue share)	
-	लयात जमा	401 303, (within the re brevity's sake collectiv	vely referred to	as "The said	Flat"). And a	s such member	he	STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Year Quarter Ended Year			Year	Place: Mumbai Date: 11/08/2023		
करावे		TRANSFEROR is entit Numbers starting from	Sr. No. 1101 to	1110 of the sa	aid society and	of the face value	of Particulars	arter Ended	End	led		0.06.2022	Ended 31.03.2023	Butt. 11/00/2020
शाळ		Rs.50/- each, (hereinafte The said property actual	ally belongs to 1	MR RAMCH	IAND SUGNO	MAL BHAGNA	RI (Unaudited)	Jnaudited) (Una	audited) (Audi	ited) (Unaudited)	(Unaudited) (Unaudited)	(Audited)	
शास		2] LATE SANGITA STABLE EVERSHIM							38.12 7418 39.03 365		1,318.39 87.52	2588.12 89.03	7418.67 365.83	L
शास		"DEVELOPERS", du 6531 and Document No	ly registered wit	h the Sub-Regi	strar Vasai-3, l			(183.10) 102	02.27 150	1.06 195.36	(182.75)	102.05	149.52	NOTICE is hereby give
रन्वयंर	सेवी संस्था,	And LATE SANGITA behind her 1] MR RAM	RAMCHAND	BHAGNARI d	lied intestate on		ng Net Profit/(Loss) for the period before Tax		02.27 150		(182.75)	102.05	149.52	securities of Cipla Limi
पालव		MRS SWATI M GH RAMCHANDBHAG	IAREGRAT (N	Aarried Daugh					02.28 144		(186.94)	102.06	144.24	Business Park, Ganp
नागरि	रेकांनी प्रयत्न	And, 1] MRS SWAT	I M GHAREG	RAT (Marrie	d Daughter of	Deceased) 2] N	IR Total Comprehensive Income for the Period	(10/28) 102	J2.20 144	.70 193.09	(100.94)	102.00	144.24	400013 has/have been
करावे	त. १५ ऑगस्ट	AMIT RAMCHAND NOC CONSENT of I	legal heirs to I	MR RAMCHA	AND SUGNOR	AAL BHAGNA	RI and other Comprehensive Income (after tax) 172.21		56.13 172		(232.64)	55.89	125.58	applicant[s] has/have ap The Company has info
505ŝ	रोजी वाशिम	(Husband of Decea BHAGNARI. And M					of Reserves (Excluding Revaluation Reserve)	1969.71 1969	69.71 1969	1.71 1969.71	1969.71	1969.71	1969.71	have been transferred to
येथील	ग ध्वजारोहणाचा	Deceased) is already C After death of LATE					as shown in the Audited Balance Sheet of the previous year 0	0	0 5625	.12 0	0	0	5117.18	Any person who has a
मुख्य	शासकीय	SUGNOMAL BHAGE society to transfer his u	NARI (Husband	i of Deceased),	, had given his	Consent to the s	aid Earnings Per Share (of Rs. 5/- each)							such claim with the Cor
कार्यद्र	इ म जिल्हाधिकारी	RAMCHAND BHAGN accordingly the said soc	ARI in favor of	MR RAMCHA	ND SUGNOMA	L BHAGNARI a	nd Operations.	0.47 (0.26 0	.37 0.50	0.47	0.26	0.37	this date, else the Comp
	लयाच्या प्रांगणात	on his name.		-		-	Diluted: 0.50			.37 0.50	0.47	0.26	0.37	holders / applicants, with
प्रमाणि		Now, MR RAMCHAL above said Flat.					1) The Above Einancial results for the quarter ended 30th June 2023	nave been prepared	ed in accordance v	with the applicable India	ian accounting stand	dard (Ind AS) n	otified by the	Names] of holder[s] Kin and jt. holder[s], Securi
	ळी ०९.०७ वाजता	By virtue of Law of i RAMCHAND SUGNO	OMAL BHAGN	ARI (100% sh	ares) has becon	956, my client N ne absolute owner	IR Ministry of Affairs				-		· I	face
होणाः		the said Property who is Whoever has any kind o				rights and shares	in 3) The auditors of the company have carried out a "Limited Review" of		,		•			INDU BHUSAN Equity
-	लयांना अथवा	the aforesaid Flat, shall of the documents to sup	come forward w	ith their genuine	e objection alon	g with certified co	py Hegulations, 2015 and have expressed their unqualitied opinion.	essary.						
काया संरथे		and contact to me at the that my client is entitle	below mention a	address. Otherw	ise it shall be de	emed and presum	ed 5) The Company operates in single segment.							
आयो		come in effect in my cli				ter the expiry of t	nis				For Odyssey	Corporatio	on Limited	
		Notice period. Date : 12.08.2023				SHAH (Advoca					Mr. I	liten Ramni	sd- klal Mehta	
		Shop No.04, "D Wir Dongare R				ilobal City, Chik le No. 88050078						DIN:	Director 01875252	
पत्रानृ	सार सकाळी ८.३४													
	र्तुर्वी किंवा ९.३७ नंतर							6						
ध्वजा	-													
आयो	जित करावा.							UF						
								CIENCES LIN						
	UR s.	<u> </u>	0+	~			सीआयएन : L2 नोंदणीकृत कार्यालय : ३७, पहिला मजला, कमत				मुंबई - ४०० (०६९.		
HOLD	्र अ	रनॉल्ड हो	ল্ভ ৰত	। लि.			वेबसाइट: <u>www.gufic.com</u> ;ई-मेलआयडी: <u>corporaterela</u>							
		सीआयएन: एल६५९९३एमा : बी-२०८, रामजी हाऊस, ३			f vaaca		दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही	करिताच्या	ा अलेखा	परीक्षित वि	त्तीय निष्व	र्व्षाचा ः	सारांश	
	नादणाकृत कायालय	ि ला-२०८. रामजा हाऊस. ३	0. ગામજવાડા. ગ											
	G4:077-77076680. S-4	e:arnoldholding9@g	email.com. a	. ५त. ५त. २७७, नुः बसाईट:www.a	noldholding	s.in					(रुपये लाख	ांत (ईपीएस	ा वगळता)	
		ोल:arnoldholding9@g	gmail.com, वेब	बसाईट:www.a	rnoldholding	s.in	ন্দ্র্যাল	30.05	T	तिमाहीअखेर ३१ ०३ २०२३		ांत (ईपीएस वष्	ा वगळता) र्वअखेर	
		ोल:arnoldholding9@g ो संपलेल्या तिमाहीकरित	gmail.com, वेब	बसाईट:www.a	rnoldholding र्ज्षाचा अहवाल	s.in ईपीएस व्यतिरिक्त)	तपशील		६.२०२३ इ	38.03.2023	(रुपये लाख ३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि	iत (ईपीएस वर्ष २ ३१.०	ा वगळता)	
अ.		ोल:arnoldholding9@g	gmail.com, चेब ा अलेखापरिक्षि संपलेली तिमाही	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही	rnoldholding र्ज्षाचा अहवाल (रु.लाखात, व संपलेली तिमाही	र्ध्पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष	परिचालनातून एकूण उत्पन्न	(अलेखा १९५	६.२०२३ इ ापरीक्षित) (५०२.०२	३ १.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१	iत (ईपीएस वष २ ३१.० त) (लेख ६३ ६९	ा वगळता) र्वअखेर २३.२०२३ ापरीक्षित) २०६२.०८	
क्र.	२१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील	ोल:arnoldholding9@g ो संपलेल्या तिमाहीकरित	gmail.com, वेब ा अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३	rnoldholding रुषींचा अहवाल (रू.लाखात, इ संपलेली तिमाही ३०.०६.२२	र्ध्गीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व	(अलेखा १९५	६.२०२३ इ ापरीक्षित) (३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि	iत (ईपीएस वष २ ३१.० त) (लेख ६३ ६९	ा वगळता) र्श्वअखेर १३.२०२३ ापरीक्षित)	
क्र. १. का	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद	क्ति:arnoldholding9@g ो संपलेल्या तिमाहीकरित 	gmail.com, चेब ा अलेखापरिक्षि संपलेली तिमाही	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३	rnoldholding रुषींचा अहवाल (रू.लाखात, इ संपलेली तिमाही ३०.०६.२२	र्ध्पीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व)	(अलेखा १९५ /वा २८	द.२०२३ ः ापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९१	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.०	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १०	ा वगळता) र्श्वअखेर २३.२०२३ ापरीक्षित) .०६२.०८ ६७२.०९	
क्र. १. कार २. कार आ	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उज लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	केल:arnoldholding9@g 1 संपलेल्या तिमाहीकरित 	gmail.com, वेब ा अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९	rnoldholding र्ह्याचा अहवाल (रू.लाखात, उ संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४	र्ध्गीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व	(अलेखा १९५ /वा २८	६.२०२३ इ ापरीक्षित) (५०२.०२	३ १.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १०	ा वगळता) र्वअखेर २३.२०२३ ापरीक्षित) २०६२.०८	
क्र. १. का २. का आ ३. कर	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (केल:arnoldholding9@g 1 संपलेल्या तिमाहीकरित 	gmail.com, वेव त अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४	rnoldholding क्षांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०४.०९५	र्र्षपिएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मव /वा अतिविशेष बार्बीपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा),	(अलेखा १९५ /वा २८ इ.व २८	द.२०२३ ः ापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९१	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.०	iत (ईपीएस वर्ष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १०	ा वगळता) र्श्वअखेर २३.२०२३ ापरीक्षित) .०६२.०८ ६७२.०९	
क . ९. कार २. कार आ ३. कर आ	३९ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(त णे/र्किवा विशेष साधारण बाबनंतर) ानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तेल:arnoldholding9@g 1 संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक	gmail.com, वेक त अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४	rnoldholding 5र्षांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०५.०९५	र्ष्मीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मव /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात)	(अलेखा १९५ /वा २२ व २२ २२	इ.२०२३ इ. ापरीक्षित) (५०२.०२ (८०४.९१ (८०४.९१ (०६२.२९ (३१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.५ २८२८.५ २८२८.५	iत (ईपीएस वर २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १०	व गळता) र्भअखेर (३.२०२३) (०६२.०८) (६७२.०९) (६७२.०९) (६७२.०९)	
क्र. २. कार २. कार आ ३. कर आ ४. कर आ	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णे/र्किवा विशेष साधारण बाबम्वर्ग णे/र्किवा विशेष साधारण बाबनंतर) णे/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	तेल:arnoldholding9@g ो संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक (तोटा)(अपवादात्मक	gmail.com, वेव त अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४	rnoldholding क्षांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०४.०९५	र्र्षपिएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	(अलेखा १९५ /वा २२ व २२ २२	इ.२०२३ इ. ापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९१ ८०४.९१	३ १.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.५ २८२८.५	iत (ईपीएस वर २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १०	ा वगळता) र्श्वअखेर १३.२०२३ ापरीक्षित) ६७६२.०८ ६७२.०९	
क्र. २. काल ३. कर आ ४. कर आ ४. कर	३९ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(त णे/र्किवा विशेष साधारण बाबनंतर) ानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तेल:arnoldholding9@g ो संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक (तोटा)(अपवादात्मक जलावधीकरिता एकत्रित	gmail.com, वेक त अलेखापरिक्षि संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४	rnoldholding 5र्षांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०५.०९५	र्ष्मीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	इ.२०२३ द ापरीक्षित) (५०२.०२ (८०४.९२ (८०४.९२ (०६२.२९ (०६२.२९ (28.02.2022 (ritaliuf) ?(9302.42) ?(9302.42) ?3332.23 ?3332.23 ?3332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.१ २८२८.१ २१०५.१ २१०५.१	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७	(वगळता) ईअखेर ३.२०२३ पाररीक्षित) .०६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .१९७०.४८	
क. 9. काग २. काग २. काग ३. कर अगा अग ४. कर अगा अग ५. काग ५. का ५. का ५. सम ६. सम	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उठ लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) नावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (क ग/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व माग भांडवल	तेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक (तोटा)(अपवादात्मक जलावधीकरिता एकत्रित कंष उत्पन्न (करानंतर))	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७	बसाइंट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८	rnoldholding 5 वींचा अहवाल (रू.लाखात, 1 संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बांपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बांपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बोपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरि (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	इ.२०२३ इ. ापरीक्षित) (५०२.०२ (८०४.९१ (८०४.९१ (०६२.२९ (३१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.५ २८२८.५ २८२८.५	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख इ३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७	। बगळता) ईअखेर ३.२०२३ पार्यरीक्षित) ०६२.०८ ६७२.०९ ६७२.०९ १९७०.४८ १९६९.९५	
क. 9. काग २. काग २. काग ३. कर अगा अग ४. कर अगा अग ४. कर ५. काग ५. का ६. सम ७. रारण	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) नांतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न स्व ग/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व मांग मांडवल बीव (पूर्नमुल्यांकित राखिव वगळून) म	तेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तोटा)(अपवादात्मक गलावधीकरिता एकत्रित कंष उत्पन्न (करानंतर)) ागील वर्षाच्या	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७	बसाइंट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८	rnoldholding 5 वांचा अहवाल (रू.लाखात, 1 संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५	र्मीएस व्यतिरिक्त) संपत्नेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३००७.५००	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	इ.२०२३ द ापरीक्षित) (५०२.०२ (८०४.९२ (८०४.९२ (०६२.२९ (०६२.२९ (28.02.2022 (ritaliuf) ?(9302.42) ?(9302.42) ?3332.23 ?3332.23 ?3332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.१ २८२८.१ २१०५.१ २१०५.१	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख इ३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७	(वगळता) ईअखेर ३.२०२३ पाररीक्षित) .०६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .१९७०.४८	
का. 9. का. 2. का. 3. कर. 4. समम 0. रारए. लेए. उतर 2. उतर	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णे/किंवा विशेष साधारण बाबग्दगे) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तों तिंका विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व माग भांडवल ग्रीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म मार्थरिक्षत /अलेखापरिक्षित ताळेबद्यन्न मत्र प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.90/–	केल:arnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक (तोटा)(अपवादात्मक गलावधीकरिता एकत्रित केष उत्पन्न (करानंतर)) Irflल वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे*	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७	बसाइंट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८	rnoldholding 5 वांचा अहवाल (रू.लाखात, 1 संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्फा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्फा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्फा सामवेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) राखीव (गत लोखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-)	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	इ.२०२३ द ापरीक्षित) (५०२.०२ (८०४.९२ (८०४.९२ (०६२.२९ (०६२.२९ (28.02.2022 (ritaliuf) ?(9302.42) ?(9302.42) ?3332.23 ?3332.23 ?3332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23 ?2332.23	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.१ २८२८.१ २८२८.१ २१०५.१ २१०५.१	iत (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख इ३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७	। बगळता) ईअखेर ३.२०२३ पार्यरीक्षित) ०६२.०८ ६७२.०९ ६७२.०९ १९७०.४८ १९६९.९५	
का. १. का. २. का. ३. कर. अग आग ३. कर. अग आग ४. का. ५. का. ५. सम ७. रार. २ उत्त. ८. उत्त.	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णे/किंवा विशेष साधारण बाबनंतर) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(गि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व माग भांडवल बीब (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म ब्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र मत्र प्रतिमा/ (दर्शनी मूल्य रू.१०/– iडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	केल:arnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक (तोटा)(अपवादात्मक गलावधीकरिता एकत्रित केष उत्पन्न (करानंतर)) Irflल वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे*	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ -५२.१६८ ३००७.५००	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३ ०.०६.२२ ११४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५००	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्षा) (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्षा) (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्षा) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) रारखीव (गत लेखा वर्षांच्या ताळेबदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	a, 2023 : nutílian) (402.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (२१.०३.२०२३ लोखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९६९.४५	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. ९६९.२	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ ४५ ७ २२	वगळता) i रेरखेर i २२२२३ i परीक्षित) i २६२.०८ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.२५ i ६७२.३५	
का. १. का. २. का. आग ३. कर. अग ३. कर. अग ४. कर. अग ५. का. ५. सम ७. रार. ८. उत. (ख. ९. २.)	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णे/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (केत/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल बीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगलून) म बापरिक्षित/अलेखापरिक्षित तालेबंदपन्न मत्र प्रतिमाग (दर्शनी मूल्य रू.१०/– ढीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूल सोमिकृत	केल:arnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक तेटा)(अपवादात्मक तत्तेटा)(अपवादात्मक जवावधीकरिता एकत्रित कष उत्पन्न (करानंतर)) ॥गील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी)	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७	बसाइंट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ -५२.१६८ ३००७.५०० -0.१७३	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ३००७.५००	र्मीएस व्यतिरिक्त) संपत्नेले वर्ष ३ १.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३००७.५००	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बाबींपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वर्णा सामावेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) राखीव (गत लोखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनमूल्यांकन राखींव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	a. 2023 a. 2023 nutílian) (4.02.02 (2.03.02 (2.03.02 (2.03.02 (0.04.02 (0.05.02 (<td< td=""><td>app.op. app.op. critesinufiliarity i ?event ?event ?event ?event</td><td>३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५.</td><td>in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५</td><td>वगळता) i अखेर i ३.२०२३ Iuरीक्षित) .०६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.२५ .८२२</td><th></th></td<>	app.op. app.op. critesinufiliarity i ?event ?event	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५.	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५	वगळता) i अखेर i ३.२०२३ Iuरीक्षित) .०६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.२५ .८२२	
क. 9. काग. 2. काग. 3. जग. 3. जग. 3. जग. 4. जग. 9. काग. 9. का .	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णे/किंवा विशेष साधारण बाबनंतर) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(गि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व माग भांडवल बीब (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म ब्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र मत्र प्रतिमा/ (दर्शनी मूल्य रू.१०/– iडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	केल:arnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक तेटा)(अपवादात्मक तत्तेटा)(अपवादात्मक जवावधीकरिता एकत्रित कष उत्पन्न (करानंतर)) ॥गील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी)	gmail.com, वेक संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५००	बसाइंट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ -५२.१६८ ३००७.५०० -0.१७३	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ३००७.५००	ईमीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बांपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मव /वा अतिविशेष बार्बांपरचात) करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) यांचा समावेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनमूल्याँकन राखीव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत	(अलेखा १९९८ /वा २२८ : व २२८ 	a, 2023 : nutílian) (402.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (208.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (209.02 (२१.०३.२०२३ लोखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९६९.४५	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. ९६९.२	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५	वगळता) i रेरखेर i २२२२३ i परीक्षित) i २६२.०८ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.०९ i ६७२.२५ i ६७२.३५	
क. १. का. २. का. ३. कर. अगा ३. ३. कर. अगा भ. ४. जग. ५. लग. ६. समम ७. रार. २. उत्तर ८. उत्तर १. सम ७. रार. १. सम ७. उत्तर १. उत्तर १. सम ७. उत्तर १. संग १. २. १. २. १. २. १. २. १. २. १ २ <t< td=""><td>३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(पे गि किंवा विशेष साधारण बाबनंतर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकरानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म वाधरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन्न त्रम्न प्रतिमाग (दर्शनी मूल्य रू.१०/– ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सांमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा</td><td>सेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक गलावधीकरिता एकत्रित कंष उत्पन्न (करानंतर)) ागील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही</td><td>gmail.com, वेक संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७.२८.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७</td><td>बसाईट:www.a त वित्तीय निष्क इंग्रेजेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ २००७.५०० –०.१७३ –0.१७३</td><td>rnoldholding 5र्षांचा अहवाल (रु.लाखात; संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ०.३४९ 0.३४९</td><td>(प्रीएस व्यतिरिक्त) संपत्नेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३००७.५०० २९३३.१३१ १.२६६ १.२६६</td><td>परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मव /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनमूल्याँकन राखीव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा :</td><td>(अलेखा १९५ व २२ २२ ग २२</td><td>a. 2023 a. 2023 nutílian) (4.02.02 (2.03.92 (2.03.92 (2.03.92 (0.04.92 (0.05.92 (0.062.28 (<!--</td--><td>27.03.2023 critanut/fikin) ?0303.2023 ?0303.2023 ?0304.2023 <</td><td>३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५.</td><td>in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५</td><td>aगळता) isrtært is.२०२३ iutilian) is.६२.०८ is.७२.०८ is.७२.०८ is.७२.०९ is.४७०.४८ is.४५०.४८ is.४५०.४८ is.४५२.३७ is.४५१.३७ is.४२२ is.२२ is.२२२ is.२२२</td><th></th></td></t<>	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(पे गि किंवा विशेष साधारण बाबनंतर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकूण सर्वक प्रवन्तर) तावधीकरिता एकरानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म वाधरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन्न त्रम्न प्रतिमाग (दर्शनी मूल्य रू.१०/– ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सांमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा	सेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक गलावधीकरिता एकत्रित कंष उत्पन्न (करानंतर)) ागील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही	gmail.com, वेक संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७.२८.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७	बसाईट:www.a त वित्तीय निष्क इंग्रेजेली तिमाही ३१.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ २००७.५०० –०.१७३ –0.१७३	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात; संपलेली तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ०.३४९ 0.३४९	(प्रीएस व्यतिरिक्त) संपत्नेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३००७.५०० २९३३.१३१ १.२६६ १.२६६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मव /वा अतिविशेष बाबींपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनमूल्याँकन राखीव वगळता) प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा :	(अलेखा १९५ व २२ २२ ग २२	a. 2023 a. 2023 nutílian) (4.02.02 (2.03.92 (2.03.92 (2.03.92 (0.04.92 (0.05.92 (0.062.28 (</td <td>27.03.2023 critanut/fikin) ?0303.2023 ?0303.2023 ?0304.2023 <</td> <td>३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५.</td> <td>in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५</td> <td>aगळता) isrtært is.२०२३ iutilian) is.६२.०८ is.७२.०८ is.७२.०८ is.७२.०९ is.४७०.४८ is.४५०.४८ is.४५०.४८ is.४५२.३७ is.४५१.३७ is.४२२ is.२२ is.२२२ is.२२२</td> <th></th>	27.03.2023 critanut/fikin) ?0303.2023 ?0303.2023 ?0304.2023 <	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५.	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५	aगळता) isrtært is.२०२३ iutilian) is.६२.०८ is.७२.०८ is.७२.०८ is.७२.०९ is.४७०.४८ is.४५०.४८ is.४५०.४८ is.४५२.३७ is.४५१.३७ is.४२२ is.२२ is.२२२ is.२२२	
क. 9. कात 2. कात 3. कार 3. कार 3. कार 3. कार 9. कार	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबग्वी) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तीटा)(करानंतर) आणि इतर सर्व माग भांडवल बीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) म म्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन्न म्रायपिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन म्रायपिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन म्रायपिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन म्रायपिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदएन सामिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा बी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स ॲण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्ठ	तेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक तेटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तात दित्याप्रमाणे कात दित्याप्रमाणे प्रत्येकी) समावेश नाही उत्स्वलोजर रिकायरमेंट्स) रेय्युले कषचि सविस्तर नमुन्यातील र	gmail.com, वेक संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० ०.२०२ ०.२०२	बसाईट:www.a त वित्तीय निष्क (संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ -५२.१६८ ३००७.५०० –0.१७३ –0.१७३	rnoldholding 54 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 1	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ १.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ इ.सादर करण्यात नमुना कंपनीच्या	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) निक्त वर्वा नित्त सर्वत वर्वा ना मंजुरी देण्यात आली आहे. सर्व	(अलेखा १९८/वा २८/वा ंव २८/वा गा २८/वा ० २८/वा	२.२०२३ ३ तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ - २.१३ २.१३ ३.१३	87.03.2023 Ritering (Right) 28030.202 28030.2	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१. २. २.	ia (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ ४५ - ३३ १७ १७ १७ १८	वगळता) isrखेर is.२०२३ ruरीक्षित) ०६२.०८ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.४८ १९७०.४८ १९६९.४५ ८८२२ ८.२२२ ८.२२३ र.२२२	
क. 9. कात २. कात ३. कार अगा अगा ३. कार अगा अगा ४. कार ५. लाग ६. सम ७. लेर २. उरार १. अगा ४. अगा	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाब्ग्वरी) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/किंवा विशेष साधारण बाब्नंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तीटा)(करानंतर) आणि इतर सर्व मामा भांडवल बीव (पुनीट्ना)करानंतर) आणि इतर सर्व मामा पुर्वमुल्यांकित राखिव वगव्हन् म बापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंब्एम्न प्र प्रतिमा/ (दर्शनी मूल्य रू.१०/– ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा बी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष ww.arnoldholdings.in वेब	तेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्पन्न कर, अपवादात्मक तेटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तात दित्याप्रमाणे कात दित्याप्रमाणे प्रत्येकी) समावेश नाही उत्स्वलोजर रिकायरमेंट्स) रेय्युले कषचि सविस्तर नमुन्यातील र	gmail.com, वेक संपलेली तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० ०.२०२ ०.२०२	बसाईट:www.a त वित्तीय निष्क (संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ -५२.१६८ ३००७.५०० –0.१७३ –0.१७३	rnoldholding 54 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 1	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ १.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ इ.सादर करण्यात नमुना कंपनीच्या	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) ना समिव्या ताठेबंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळता) प्रतिश्चे कर दर्यन्न (प्रत्वेकी रु. १/-) (अखांडात व खंडित परिचालनाकरिता) म्रत्नभूत सौम्यीकृत टोपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनसतवलो रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेत्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseind	(अलेखा १९८/वा २८/वा ंव २८/वा गा २८/वा ० २८/वा	२.२०२३ ३ तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ - २.१३ २.१३ ३.१३	87.03.2023 Ritering (Right) 28030.202 28030.2	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१. २. २.	ia (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ ४५ - ३३ १७ १७ १७ १८	वगळता) isrखेर is.२०२३ ruरीक्षित) ०६२.०८ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.४८ १९७०.४८ १९६९.४५ ८८२२ ८.२२२ ८.२२३ र.२२२	
क. १. का. २. का. ३. का. ३. का. ३. का. ४. कर. ५. का. ५. लग. ६. सम ७. ले. २. ल. १. २. १. संग ९. संग ९. संग ९. अग ९. संग ७. उ	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुनेस्ट्रिंग साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग (देशीनी मूट्य रू.१०/– ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष ww.arnoldholdings.in वेब लव्हध आहे.	सेलःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक त्तोटा)(अपवादात्मक त्तोवधीकरिता एकत्रित कष उत्पन्न (करानंतर)) ागील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रक्त्वांच सविस्तर नमुन्यातील र साईटवर आणि स्टॉक एक्सचे	gmail.com, वेक संपलेनी तिमाही ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० ०.२०२ ०.२०२ ०.२०२ ३४१न २०२५ च्या 1 उतारा आहे. त्रैमासि	संसाईट:www.a त वित्तीय निष्पन्न ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ ३००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३ –१यम ३३ अन्वये १एसईएलच्या ww	rnoldholding 54 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ १.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ इ.सादर करण्यात नमुना कंपनीच्या от वेबसाईटवर	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चवा) नित्म समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेत्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseind</u> <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. nuररीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ १.९३ २.१३ २.१३ २.१३ १तसेच नॅशनला	११.0३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९६९.४५ - १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७ १.८७	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.) २८२८.) २८२८.) २८२८. २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५२८.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २८२.) २२२.) २२२.) २२२.)	ia (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १६ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५	वगळता) isrखेर is.२०२३ ruरीक्षित) .०६२.०८ r६७२.०९ .९७०.४८ .९६९.९५ .८११.३७ .८११.३७ .८२२२ .८२२२ .२२२	
क. १. का. २. का. ३. का. ३. आ ३. का. ४. का. ५. का. ५. लग. ६. सम ७. रा. २. उत्त. १. संग ९. संग ९. संग ९. संग ७. उ २. तर्र ९. संग ७. उ २. तर्र ९. संग ७. उ	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/र्किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल बीव (पुनंमुल्यांकित राखिव वगळून) म आपरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र प्र प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा मी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्क ww.arnoldholdings.in वेब ालब्ध आहे. ोल निष्कषर्षचे लेखा समितीद्वारे पुनर्वि न्य करून नोंद पटावर घेण्यात आले.	स्वःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तेतावधीकरिता एकत्रित 'कष उत्पन्न (करानंतर)) गगील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युले कर्षांचे सविस्तर नमुन्यातील द साईटवर आणि स्टॉक एक्सचे लोकन करण्यात आले आणि त	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० २००५ च्या 1 उत्तरा आहे. त्रैमासि उत्तरा आहे. त्रैमासि वर्तनर १٩.०८.२०:	संसाईट:www.a त वित्तीय निष्क त वित्तीय निष्क ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ २००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३ न्यम ३३ अन्वये एसईएलच्या ww	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात, 1 च प्रेयलेती तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ २०८०९५ ३००७.५०० ०.३४९ ०.३४९ ०.३४९ ०.३४९	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ १.२६६ १.२६६ ९.२६६ ९.२६६ ९.२६६ १.२६६ १.२६६ ७.४६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६२ १.२९२ १.२२२	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) ना समिव्या ताठेबंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळता) प्रतिश्चे कर दर्यन्न (प्रत्वेकी रु. १/-) (अखांडात व खंडित परिचालनाकरिता) म्रत्नभूत सौम्यीकृत टोपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनसतवलो रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेत्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseind	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ २.१३ १ते असून संच न	११.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ २८१०.५६ १८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.५६ १८१०.०३ ९८१०.५६ १८१०.०३ ९८१०.५६ १८८७ १.८७ १.८७ <td>३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०२८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१४. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२. २१२</td> <td>ia (ईपीएस वि २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ २२ १७ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२</td> <td>वगळता) isrखर is.२०२३ ruरीक्षित) ०६२.०८ ६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.४८ १९७०.४८ १९६९.४५ ८२२२ ८.२२२ ८.२२२ ०८.२०२३ संस् िवबद्ध ो वेबसाइट refl आहे.</td> <th>Place: Patna</th>	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०२८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१४. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२. २१२	ia (ईपीएस वि २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ २२ १७ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२	वगळता) isrखर is.२०२३ ruरीक्षित) ०६२.०८ ६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.४८ १९७०.४८ १९६९.४५ ८२२२ ८.२२२ ८.२२२ ०८.२०२३ संस् िवबद्ध ो वेबसाइट refl आहे.	Place: Patna
क. 9. काग. 2. काग. 3. कर. 3. कर. 3. कर. 4. काग. 9. कर. 9. र. 9. र. 8. अग. 9. र. 7. तर्र. 9. र. 9. र. 9. र. 7. तर्र. 9. र. 7. तर्र.	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) गावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुर्ममुल्यांकित राखिव वगवून) म म्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्र प्रत्य सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष् ww.arnoldholdings.in वेब लब्ध आहे. ोल निष्कषर्षेच लेखा समितीद्वारे पुनर्वि त्य करून नोंद पटावर घेण्यात आले. वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्ट	स्वःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तेतावधीकरिता एकत्रित 'कष उत्पन्न (करानंतर)) गगील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युले कर्षांचे सविस्तर नमुन्यातील द साईटवर आणि स्टॉक एक्सचे लोकन करण्यात आले आणि त	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० २००५ च्या 1 उत्तरा आहे. त्रैमासि उत्तरा आहे. त्रैमासि वर्तनर १٩.०८.२०:	संसाईट:www.a त वित्तीय निष्क त वित्तीय निष्क ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ २००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३ न्यम ३३ अन्वये एसईएलच्या ww	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात, 1 च प्रेयलेती तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ २०८०९५ ३००७.५०० ०.३४९ ०.३४९ ०.३४९ ०.३४९	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ १.२६६ १.२६६ ९.२६६ ९.२६६ ९.२६६ १.२६६ १.२६६ ७.४६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६६ १.२६२ १.२९२ १.२२२	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) युद्धात्नि क्र. १/–) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेवंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळ्ता) प्रतिशेअ उत्पन्न (प्रत्येकी रु. १/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोत रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseind</u> <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. २. गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान लेख	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ २.१३ १ते असून संच न	२१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८९०.४५ - १८८० १.८७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७<	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २९०५. २१०५. २८२८.	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७	वगळता) i अरखेर i ३.२०२३ ापरीक्षित) .0.६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.९५ .८२२ .८२२ .८२२ .२२२	Place: Patna
क. 9. काग. 2. काग. 3. कर. 3. कर. 3. कर. 4. काग. 9. कर. 9. र. 9. र. 8. अग. 9. र. 7. तर्र. 9. र. 9. र. 9. र. 7. तर्र. 9. र. 7. तर्र.	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (णि/र्किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(णि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर) लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल बीव (पुनंमुल्यांकित राखिव वगळून) म आपरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र प्र प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- ांडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा मी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्क ww.arnoldholdings.in वेब ालब्ध आहे. ोल निष्कषर्षचे लेखा समितीद्वारे पुनर्वि न्य करून नोंद पटावर घेण्यात आले.	स्वःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तेतावधीकरिता एकत्रित 'कष उत्पन्न (करानंतर)) गगील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युले कर्षांचे सविस्तर नमुन्यातील द साईटवर आणि स्टॉक एक्सचे लोकन करण्यात आले आणि त	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० २००५ च्या 1 उत्तरा आहे. त्रैमासि उत्तरा आहे. त्रैमासि वर्तनर १٩.०८.२०:	संसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८ ३००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३	rnoldholding 5 र्षांचा अहवाल (रु.लाखात, 1 च प्रेयलेती तिमाही ३०.०६.२२ १९४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ २०८०९५ ३००७.५०० ०.३४९ ०.३४९ ०.३४९ ०.३४९	ईपीएस व्यतिस्कि) संपत्नेले वर्ष ३२.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३००७.५०० २९३३.९३१ १.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ ९.२६६ १.२९८ १.२९८ २.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९८ १.२९४ १.२९८ १.२९४ १.२९६ १.२९४ १.२९६ १.२९४ १.२९४ १.२९४ १.२९४	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) युद्धात्नि क्र. १/–) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेवंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळ्ता) प्रतिशेअ उत्पन्न (प्रत्येकी रु. १/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोत रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseind</u> <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. २. गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान लेख	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ २.१३ १ते असून संच न	२१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८९०.४५ - १८८० १.८७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७<	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २८२८. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५. २१०५८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०२८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१४. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१०१८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२८. २१२. २१२	in (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७	वगळता) i अरखेर i ३.२०२३ ापरीक्षित) .0.६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.९५ .८२२ .८२२ .८२२ .२२२	Place: Patna Date: 14 August 2023
क. 9. काग. 2. काग. 3. कर. 3. कर. 3. कर. 4. काग. 9. का. 6र. सम. 0. रार. 7. उत्त. 1. उत्त. 2. उत्त. 9. संब 9. संब 9. संब 9. तर्र. 7. वर्र. 7. वर्र. 9. र. 3. संब	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) गावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुर्ममुल्यांकित राखिव वगवून) म म्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्र प्रत्य सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष् ww.arnoldholdings.in वेब लब्ध आहे. ोल निष्कषर्षेच लेखा समितीद्वारे पुनर्वि त्य करून नोंद पटावर घेण्यात आले. वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्ट	स्वःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तेतावधीकरिता एकत्रित 'कष उत्पन्न (करानंतर)) गगील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युले कर्षांचे सविस्तर नमुन्यातील द साईटवर आणि स्टॉक एक्सचे लोकन करण्यात आले आणि त	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० २००५ च्या 1 उत्तरा आहे. त्रैमासि उत्तरा आहे. त्रैमासि वर्तनर १٩.०८.२०:	संसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८ ३००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३	rnoldholding 54ांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ०.३४९ ०.३४९ ०.३४९ एक्सचेंजस उत्के एक्सचेंजस प्रकतेनुसार कंपनीच्या	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ ९.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ १.२२१ १.२१२ १.२२२ २.२२२ १.२२२२ १.२२२२	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) युद्धात्नि क्र. १/–) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेवंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळ्ता) प्रतिशेअ उत्पन्न (प्रत्येकी रु. १/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोत रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseind</u> <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. २. गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान लेख	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ २.१३ १ते असून संच न	२१.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८९०.४५ - १८८० १.८७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७ १.४७<	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७.) २८२८.) २८२८.) २८२८.) २८२८.) २१०५.) २१०९.) २१०५.) २१२०.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१२८.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१०५.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२८.) २१२.) २१२८.) २१२.) २१२.) २१२.)	ia (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७	वगळता) i अरखेर i ३.२०२३ ापरीक्षित) .0.६२.०८ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.०९ .६७२.९५ .८२२ .८२२ .८२२ .२२२	
क. 9. का 2. का 3. कर 3. कर 4. का 9. का 9. का 9. का 9. ले 9. ले 9. २ 9. सेंग अप उप 9. सेंग अप उप 2. दर्स 9. सेंग 3. सेंग	३१ मार्च, २०२३ रोर्ज तपशील लावधीकरिता कार्यचलनातून एकूण उद लावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (णि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(ते णि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) गावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (का/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्व भाग भांडवल वीव (पुर्ममुल्यांकित राखिव वगवून) म म्रायरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्रारीक्षित ताळेबंदपत्र म्रायप्रिक्ति/अल्पंत्र प्रत्य सोमिकृत ानमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डि लेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष् ww.arnoldholdings.in वेब लब्ध आहे. ोल निष्कषर्षेच लेखा समितीद्वारे पुनर्वि त्य करून नोंद पटावर घेण्यात आले. वी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्ट	स्वःarnoldholding9@g ते संपलेल्या तिमाहीकरित त्यन्न 'कर, अपवादात्मक ोटा)(अपवादात्मक तेतावधीकरिता एकत्रित 'कष उत्पन्न (करानंतर)) गगील वर्षाच्या कात दिल्याप्रमाणे* प्रत्येकी) समावेश नाही रस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युले कर्षांचे सविस्तर नमुन्यातील द साईटवर आणि स्टॉक एक्सचे लोकन करण्यात आले आणि त	gmail.com, वेक ा अलेखापरिक्षि ३०.०६.२३ ३७२०.२४२ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ६०.८८७ ३००७.५०० २००५ च्या 1 उत्तरा आहे. त्रैमासि उत्तरा आहे. त्रैमासि वर्तनर १٩.०८.२०:	संसाईट:www.a त वित्तीय निष्क संपलेली तिमाही ३ १.०३.२३ ४३६५.२२९ ६९.३२४ ६९.३२४ –५२.१६८ –५२.१६८ ३००७.५०० –०.१७३ –०.१७३ –०.१७३	rnoldholding 54ांचा अहवाल (रू.लाखात, : संपलेली तिमाही ३०.०६.२२ ११४३.६४४ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ १०५.०९५ ३००७.५०० ०.३४९ ०.३४९ ०.३४९ एक्सचेंजस उत्के एक्सचेंजस प्रकतेनुसार कंपनीच्या	ईपीएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२३ १६२९६.५०८ ५०२.२९८ ५०२.२९८ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ ३८०.८०६ २९३३.१३१ ९.२६६ १.२६६ १.२६६ ९.२६६ ९.२६६ १.२६९ १.२६९ १.२९८ १.२९९ १.२९८ १.२९४ १.२९६ १.२९४ १.२९६ १.२९६	परिचालनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व अतिविशेष बार्बीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक /वा अतिविशेष बार्बीपरचात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अपवादात्मक व /वा अतिविशेष बार्बीपरचात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) नफा/(तोटा) युद्धात्नि क्र. १/–) राखीव (गत लेखा वर्षाच्या ताळेवंदानुसार पुनमूल्यांकन राखीव वगळ्ता) प्रतिशेअ उत्पन्न (प्रत्येकी रु. १/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोत रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseind</u> <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. २. गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान लेख	(अलेखा १९६/वा /वा २ व २	द.२०२३ इ. तापरीक्षित) (५०२.०२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ८०४.९२ ०६२.२९ ०६२.२९ ९६९.४५ २.१३ २.१३ २.१३ १ते असून संच न	११.०३.२०२३ लेखापरीक्षित) १७३०३.५८ २३९३.२३ २३९३.२३ २३९३.२३ १८१०.५६ १८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.०३ ९८१०.४५ - १८१०.०३ ९६९.४५ - १.८७	३०.०६.२०२ (अलेखापरीक्षि १६५२७. २८२८. २८२८. २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: २१०५.: १९४९९.: १९४९९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९.: १९४९: १९४९: १९४९.: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४९: १९४: १९४	ia (ईपीएस विष २ ३१.० त) (लेख ६३ ६९ ०३ १० ०३ १० १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७ १५ ७	वगळता) isrखर is.२०२३ ruरीक्षित) ०६२.०८ ६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.०९ १६७२.४८ ९६९.४८ ९६९.४८ ८८१२.३७ ८८२२ ८.२२२ ८.२२२ ८.२२२ हो चेबसाइट refl आहे. द्वोरे करिता	

in the Audited Balance Sheet of the previous year				
Earnings Per Share (of ` 10/- each) for continuing and discontinued operations				
Basic	(0.22)	(1.40)	(0.24)	
Diluted	(0.22)	(1.40)	(0.24)	

DECCAN BEARINGS LIMITED Registered Address: REGD. OFF. FLOOR NO.4,PLOT -327,NAWAB BUILDING, DADABHAI NAWROJI ROAD, HUTATMA CHOWK, FORT, MUMBAI -400001 CIN: L29130MH1985PLC035747

Extract of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/06/2023

PARTICILLARS

Net Profit for the period (before Tax, Exceptiona

3 Net Profit for the period before tax (after Exceptional items

4 Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)

6 Equity Share Capital
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

arter ende

on 30/06/2023

(Unaudited)

1.43

(4.70)

(4.70)

(4.70

(4.70)

218.33

a) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarter ended 30th June, 2023 Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in)

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Board SD/ Ritesh Parab Managing Director DIN No-09494605

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

CIN: L65100MH1985PLC205386

		5011150		(Rs. in Lakhs)
Particulars	Quarter Ended 30/06/2023 (Unudited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Quarter Ended 30/06/2022 (Unudited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
1. Total income from operations (Net)	1.50	3.08	2.26	10.43
(From New Activity, Refer Note 3)				
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(3.72)	(9.60)	(1.91)	(0.80)
3. Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.72)	(9.60)	(1.91)	(0.80)
4. Net Profit / (Loss) for the period after tax	10 751	(0.50)	(1.40)	(1.04)
(after Extraordinary & Exceptional items)	(2.75)	(8.52)	(1.42)	(1.01)
5. Total Comprehensive Income for the period				
[Comprising profit for the period (after Tax	40.50	(0.00)	(0.05)	00.40
and Other Comprehensive Income(after tax)	16.58	(3.63)	(8.65)	26.18
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as				070.00
shown in the Balance Sheet of previous year)	-		-	278.68
 Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/-each) 				
(of Rs. To/-each) Basic : Rs.	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
Diluted: Rs.	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
9. Earnings Per Share (after extraordinary items)	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
(of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
Diluted: Rs.	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
	(0.07)	(0.23)	(0.04)	(0.03)
Notes:				

 The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quater ended June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the said unaudited FinancialResults are available on the Stock Exchange Websites. (www.bseindia.com) and Company website at www.fundvisercapital.in

	For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED
	NAMRATA JAIN
lace: Mumbai	DIRECTOR
ate: 11/08/2023	(DIN :07052846)

OSS OF SHARES

iven that the certificate[s] for the under mentioned nited registered office at Cipla House, Peninsula, npatrao Kadam Marg, Mumbai, Maharashtra – n lost/mislaid and the holder[s] of the said securities / applied to the Company to release the new certificate. ormed the holders / applicants that the said shares to IEPF as per IEPF Rules.



arter ende

0.16

(5.30)

(5.30)

(5.30

218.33

on 30/06/2022

(Unaudited)

arter ende

on 31/03/2023

(Audited)

0.60

(30.55)

(30.55)

(30.55)

(30.55)

218.33

(Rs.in Lacs) Year ended on 31/03/2023

(Audited)

6.15

(42.31)

(42.31)

(42.31)

(42.31)

218.33

(1.94)

Place: Mumbai

अ

क्र

टीपा :

Date: August 11, 2023

Managing Director DIN: 06408167

SR.

NO.

2

1 Total Incon

Place : Mumbai

Dated : 11/08/2023

and Extraordinary items

claim in respect of the said securities should lodge ompany at its Registered Office within 15 days from npany will proceed to release the new certificate to the ithout further intimation.

Names] of holder[s] and jt. holder[s],	Kind of Securities and face value	No. of Securities	Certificate No.	Distinctive number[s]
INDU BHUSAN	Equity Share,	20	2906	175631 to 175650
ROY CHAODHURY	F.V – Rs. 10/-	20	3982	225631 to 225650
		40	6976	434741 to 434780
		50	12809	849971 to 850020
		30	12810	850021 to 850050
		50	23827	1675021 to 1675070
		50	23828	1675071 to 1675120
		50	23829	1675121 to 1675170
		10	23830	1675171 to 1675180
		50	63311	4187751 to 4187800
		50	63312	4187801 to 4187850
		50	63313	4187851 to 4187900
		50	63314	4187901 to 4187950
		50	63315	4187951 to 4188000
		50	63316	4188001 to 4188050
		50	63317	4188051 to 4188100
		50	63318	4188101 to 4188150
		50	63319	4188151 to 4188200
		50	63320	4188201 to 4188250
		50	63321	4188251 to 4188300
		50	63322	4188301 to 4188350
		50	63323	4188351 to 4188400
		50	63324	4188401 to 4188450
		50	63325	4188451 to 4188500
		50	63326	4188501 to 4188550
		50	63327	4188551 to 4188600
		50	63328	4188601 to 4188650
		50	63329	4188651 to 4188700
		50	63330	4188701 to 4188750
		50	63331	4188751 to 4188800
		50	63332	4188801 to 4188850
		50	63333	4188851 to 4188900
		50	63334	4188901 to 4188950
		50	63335	4188951 to 4189000
		50	63336	4189001 to 4189050
		50	63337	4189051 to 4189100
		50	63338	4189101 to 4189150
		50	63339	4189151 to 4189200
		50	63340	4189201 to 4189250
		50	63341	4189251 to 4189300
		50	63342	4189301 to 4189350
		3840	300088	21675584 to 21679423
			TOTAL	5760
Place: Patna		Name	[s] of hold	ler[s]/ Applicant
				KUMAR
Date: 14 August	2023			
		,		TEL, GULMOHAR
				/IAHAVIR CENCER , PHULWARI,
				HAR-801505
		Г	AINA, DI	IAN-001303